

(१) हौशी मराठी नाटय स्पर्धा, प्राथमिक फेरी, (२) हौशी मराठी नाटय स्पर्धा, अंतिम फेरी, (३) हौशी हिंदी नाटय स्पर्धा, अंतिम फेरी, (४) हौशी संस्कृत नाटय स्पर्धा, अंतिम फेरी, (५) हौशी संगीत नाटय स्पर्धा- अंतिम फेरी, (६) हौशी मराठी बाल नाटय स्पर्धा -प्राथमिक फेरी, (७) हौशी मराठी बाल नाटय स्पर्धा - अंतिम फेरी, (८) मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धा - अंतिम फेरी, या स्पर्धांच्या पारितोषिकांच्या रक्कमांमध्ये वाढ, सादरीकरण खर्च (नाटय निर्मिती संस्थांना नाटय निर्मिती खर्च), नाटय स्पर्धेत सहभागी होणा-या कलाकारांकरिता दैनिक भत्ता यांमध्ये वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१/सां.का.४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ०९ जानेवारी, २०१७

वाचा :-

- १) समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग यांचा शासन निर्णय क्र. एनटीएम- १०९२/१९४५/प्र.क्र.११/सां.का.१, दिनांक २६ ऑगस्ट, १९९२
- २) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग यांचा शासन निर्णय क्र. बानास्प- २००२/प्र.क्र.८४/सां.का.१, दिनांक १७ ऑगस्ट, २००२
- ३) या विभागाचा शासन निर्णय क्र. पुरक २०११/प्र.क्र.१५०/सां.का.४ दिनांक १३ एप्रिल, २०१२
- ४) या विभागाचा शासन निर्णय क्र. व्यानास्प २०१२/प्र.क्र.३२२/सां.का.४ दिनांक १३ जानेवारी, २०१५
- ५) या विभागाचा शासन निर्णय क्र. व्यानास्प २०१२/प्र.क्र.३२२/सां.का.४ दिनांक ०६ फेब्रुवारी, २०१६

प्रस्तावना :-

मा. मंत्री, वित्त यांनी, सन २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पिय भाषणांत "नाटक हे महाराष्ट्राचे वेड आहे, नाटय चळवळीने रुजविलेली संस्कृती हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या क्षेत्राची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील राहिले आहे. या बांधिलकीला जपत महाराष्ट्र राज्याला देशात वेगळी ओळख देणा-या शासनाच्या राज्य नाटय महोत्सव अंतर्गत घेतल्या जाणा-या हौशी, व्यावसायिक, संगीत, संस्कृत, बालनाटय स्पर्धेतील पारितोषिकांच्या रक्कमेत तसेच सादरीकरणासाठी येणारा खर्च व दैनिक भत्ता यातील रक्कमेत वाढ करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल." अशी घोषणा केलेली आहे.

२. या शासन निर्णयापूर्वी या विभागाच्या शासन निर्णय क्र. पुरक २०११/प्र.क्र.१५०/सां.का.४, दिनांक १३ एप्रिल, २०१२ अन्वये, (१) हौशी मराठी नाटय स्पर्धा, प्राथमिक फेरी, (२) हौशी मराठी नाटय स्पर्धा, अंतिम फेरी, (३) हौशी हिंदी नाटय स्पर्धा, अंतिम फेरी, (४) हौशी संस्कृत नाटय स्पर्धा, अंतिम फेरी, (५) हौशी संगीत नाटय स्पर्धा- अंतिम फेरी, (६) हौशी मराठी बाल नाटय स्पर्धा -प्राथमिक फेरी, (७) हौशी मराठी बाल नाटय स्पर्धा - अंतिम फेरी, (८) मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धा - अंतिम फेरी, या स्पर्धांच्या पारितोषिकांच्या रक्कमांमध्ये वाढ करण्यात आली होती.

३. मा. मंत्री, वित्त यांनी सन २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पिय भाषणात केलेल्या घोषणेनुसार शासनाच्या "राज्य नाटय महोत्सव" अंतर्गत घेतल्या जाणा-या हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाटय आणि मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेतील पारितोषिकांच्या रक्कमेत व सादरीकरणासाठी येणारा खर्च, दैनिक भत्ता यांमधील रक्कमांमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

आता या शासन निर्णयान्वये शासनाच्या "राज्य नाटय महोत्सव" अंतर्गत घेतल्या जाणा-या हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाटय आणि मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेतील पारितोषिकांच्या रक्कमेत आणि सादरीकरणासाठी येणारा खर्च (नाटय निर्मिती संस्थांना नाटय निर्मिती खर्च), दैनिक भत्ता यांमधील रक्कमांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२. या शासन निर्णयान्वये शासनाच्या "राज्य नाटय महोत्सव" अंतर्गत घेतल्या जाणा-या हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाटय आणि मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेतील पारितोषिकांच्या रक्कमेत आणि सादरीकरणासाठी येणारा खर्च (नाटय निर्मिती संस्थांना नाटय निर्मिती खर्च) यांमधील रक्कमांमध्ये या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र ०२ ते १० अनुसार वाढ करण्यात येत आहे.

३. नाटय स्पर्धेत सहभागी होणा-या कलाकारांकरिता दैनिक भत्ता:-

हौशी राज्य नाटय स्पर्धा व हौशी बाल नाटय स्पर्धा यांमध्ये सहभागी होणा-या कलावंतांना सध्या रुपये ७५/- (रुपये पंच्याहत्तर फक्त) प्रति दिन इतका दैनिक भत्ता देण्यात येत आहे. या शासन निर्णयान्वये हा दैनिक भत्ता रुपये १५०/- (रुपये एकशे पन्नास फक्त) प्रति दिन इतका करण्यात येत आहे.

४. नाटय स्पर्धेच्या परीक्षकांकरिता दैनिक भत्ता :-

राज्य हौशी नाटय स्पर्धा, हौशी बाल नाटय स्पर्धा तसेच मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेतील परीक्षकांना यापूर्वी रुपये २००/- (रुपये दोनशे फक्त) प्रति दिन इतका दैनिक भत्ता देण्यात येत होता. या शासन निर्णयान्वये हा दैनिक भत्ता रुपये ४००/- (रुपये चारशे फक्त) प्रति दिन इतका करण्यात येत आहे.

५. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिका-यास या संबंधीच्या देयकांवर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

६. शासनाच्या "राज्य नाटय महोत्सव" अंतर्गत घेतल्या जाणा-या हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाटय, मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेतील पारितोषिकांच्या रक्कमेत आणि सादरीकरणासाठी येणारा खर्च (नाटय निर्मिती संस्थांना नाटय निर्मिती खर्च), दैनिक भत्ता यांकरिता होणारा खर्च यासोबत जोडलेल्या विवरणपत्र क्रमांक १ मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखालील मंजूर अर्थसंकल्पिय तरतूदीमधून भागविण्यात यावा.

७. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २५२/व्यय १४, दिनांक ९ जानेवारी, २०१७ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०११३१६२९१९७६२३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(शैलेश तु. जाधव)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- २) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ३) मा. मंत्री, वित्त व नियोजन, वने, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ४) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ५) प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ७) महालेखापाल (महाराष्ट्र १) (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता) मुंबई ४०० ०२९
- ८) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- ९) उप सचिव, (कार्यासन क्र. १४४४) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- १०) उप सचिव (व्यय १४), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ११) उप सचिव (सां.का.४), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- १२) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
- १३) अवर सचिव, अर्थसंकल्प शाखा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- १४) निवड नस्ती, सां.का.४

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. १

संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय तथा नियंत्रण अधिकारी यांचेशी संबंधित नाटय स्पर्धांची यादी आणि संबंधित मागणी क्रमांक (लेखाशीर्ष)

अ.क्र.	नाटय स्पर्धेचे नांव आणि फेरी	योजनांतर्गत / योजनेतर	योजनेचे नाव आणि मागणी क्रमांक
१	२	३	४
१	हौशी मराठी नाटय स्पर्धा - प्राथमिक फेरी	योजनेतर	झेडडी-२, २२०५, कला व संस्कृती
२	हौशी मराठी नाटय स्पर्धा - अंतिम फेरी	योजनेतर	(०२) राज्य नृत्य, नाटय, तमाशा व
३	हौशी हिंदी नाटय स्पर्धा - अंतिम फेरी	योजनेतर	संगीत महोत्सव (०२) (०१) राज्य नृत्य,
४	हौशी संस्कृत नाटयस्पर्धा - अंतिम फेरी	योजनेतर	नाटय, तमाशा व संगीत महोत्सव
५	हौशी संगीत नाटय स्पर्धा- अंतिम फेरी	योजनेतर	(२२०५१४९२) ५०, इतर खर्च (योजनेतर)
६	हौशी मराठी बालनाटय स्पर्धा -प्राथमिक फेरी	योजनांतर्गत	झेडडी-२, २२०५, कला व संस्कृती
७	हौशी मराठी बालनाटय स्पर्धा - अंतिम फेरी	योजनांतर्गत	पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना, (०२) राज्य नृत्य, नाटय, तमाशा व संगीत महोत्सव (०२) (०२) राज्य नृत्य, नाटय, तमाशा व संगीत महोत्सव (२२०५१५०७) ५०, इतर खर्च, (योजनांतर्गत)
८	मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धा - अंतिम फेरी	योजनांतर्गत	झेडडी-२, २२०५, कला व संस्कृती पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना, (०२) राज्य नृत्य, नाटय, तमाशा व संगीत महोत्सव (०२) (०५) व्यावसायिक नाटय स्पर्धा भरविणे (२२०५१५२५) ५०, इतर खर्च, (योजनांतर्गत)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१/सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. २

हौशी नाटय स्पर्धा पुरस्कार
हौशी मराठी नाटय स्पर्धा (प्राथमिक फेरी)

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरूप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
मराठी नाटय स्पर्धा, प्राथमिक फेरी - २१ केंद्रे				
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
		तृतीय	१०,०००	२०,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
३	प्रकाश योजना	प्रथम	५,०००	१०,०००
		द्वितीय	३,०००	६,०००
४	नेपथ्य	प्रथम	५,०००	१०,०००
		द्वितीय	३,०००	६,०००
५	रंगभूषा	प्रथम	५,०००	१०,०००
		द्वितीय	३,०००	६,०००
६	अभिनय (१ पुरुष आणि १स्त्री कलाकार= २)	रोख रक्कम + रौप्य पदक (एकूण दोन पुरस्कार)	३,००० (प्रत्येकी)	६,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. ३

हौशी मराठी नाटय स्पर्धा (अंतिम फेरी)

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरुप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	३,००,०००	६,००,०००
		द्वितीय	२,००,०००	४,००,०००
		तृतीय	१,००,०००	२,००,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	५०,०००	१,००,०००
		द्वितीय	४०,०००	८०,०००
		तृतीय	३०,०००	६०,०००
३	नाटय लेखन	प्रथम	३०,०००	६०,०००
		द्वितीय	२०,०००	४०,०००
		तृतीय	१०,०००	२०,०००
४	प्रकाश योजना	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
		तृतीय	५,०००	१०,०००
५	नेपथ्य	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
		तृतीय	५,०००	१०,०००
६	रंगभूषा	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
		तृतीय	५,०००	१०,०००
७	संगीत / पार्श्व संगीत / दिग्दर्शक	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
		तृतीय	५,०००	१०,०००
८	अभिनय (१० पुरुष आणि १० स्त्री कलाकार = २०)	रोख रक्कम + रौप्य पदक एकूण वीस पुरस्कार	१०,००० (प्रत्येकी)	२०,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र
विवरणपत्र क्र. ४

हौशी मराठी बाल नाट्य स्पर्धा- प्राथमिक फेरी

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरूप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
प्राथमिक फेरी, ०५ केंद्र				
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
		दिव्यांग (उत्तेजनार्थ)	१०,०००	२०,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
		दिव्यांग (उत्तेजनार्थ)	५,०००	१०,०००
३	प्रकाश योजना	प्रथम	५,०००	१०,०००
		द्वितीय	३,०००	६,०००
४	नेपथ्य	प्रथम	५,०००	१०,०००
		द्वितीय	३,०००	६,०००
५	रंगभूषा	प्रथम	५,०००	१०,०००
		द्वितीय	३,०००	६,०००
६	अभिनय (१ पुरुष + १ स्त्री कलाकार = २)	रोख रक्कम + रौप्य पदक (एकूण दोन पुरस्कार)	३,००० (प्रत्येकी)	६,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. ५

हौशी मराठी बाल नाट्य स्पर्धा- अंतिम फेरी

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरूप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	५०,०००	१,००,०००
		द्वितीय	३०,०००	६०,०००
		तृतीय	२०,०००	४०,०००
		दिव्यांग (उत्तेजनार्थ)	१०,०००	२०,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
		तृतीय	५,०००	१०,०००
		दिव्यांग (उत्तेजनार्थ)	५,०००	१०,०००
३	नाटयलेखन	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
४	प्रकाश योजना	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
५	नेपथ्य	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
६	संगीत / पार्श्व संगीत / दिग्दर्शक	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
७	वेशभूषा	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
८	रंगभूषा	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
९	अभिनय (५ पुरुष आणि ५ स्त्री कलाकार = १०)	रोख रक्कम + रौप्य पदक (एकूण १० पुरस्कार)	५००० (प्रत्येकी)	१०,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१/सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. ६

हौशी हिंदी नाटय स्पर्धा, अंतिम फेरी

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरूप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	५०,०००	१,००,०००
		द्वितीय	३०,०००	६०,०००
		तृतीय	२०,०००	४०,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
३	नाटयलेखन	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
४	प्रकाश योजना	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
५	नेपथ्य	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
६	रंगभूषा	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
७	अभिनय (२ पुरुष + २ स्त्री कलाकार = ०४)	रोख रक्कम + रौप्य पदक (एकूण ४ पुरस्कार)	५,००० (प्रत्येकी)	१०,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र.७

हौशी संस्कृत नाटय स्पर्धा - अंतिम फेरी

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरुप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	५०,०००	१,००,०००
		द्वितीय	३०,०००	६०,०००
		तृतीय	२०,०००	४०,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
३	नाटयलेखन	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
४	प्रकाश	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
५	नेपथ्य	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
६	रंगभूषा	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
७	अभिनय (२ पुरुष आणि २ स्त्री कलाकार=४)	रोख रक्कम + रौप्यपदक (एकूण ४ पुरस्कार)	५,००० (प्रत्येकी)	१०,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. ८

हौशी संगीत नाटय स्पर्धा अंतिम फेरी

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरुप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	७५,०००	१,५०,०००
		द्वितीय	५०,०००	१,००,०००
		तृतीय	२५,०००	५०,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	२५,०००	५०,०००
		द्वितीय	२०,०००	४०,०००
३	नाटयलेखन	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
४	संगीत पार्श्व संगीत	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
५	नेपथ्य	प्रथम	१५,०००	३०,०००
		द्वितीय	१०,०००	२०,०००
६	संगीत साथ/ ऑर्गन	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
७	संगीत साथ / तबला	प्रथम	१०,०००	२०,०००
		द्वितीय	५,०००	१०,०००
८	अभिनय (२ पुरुष आणि २ स्त्री कलाकार = ४)	रोख रक्कम + रौप्यपदक (एकूण ४ पुरस्कार)	५,००० (प्रत्येकी)	१०,००० (प्रत्येकी)
९	संगीत गायन (२ पुरुष आणि २ स्त्री कलाकार = ४)	रोख रक्कम + रौप्यपदक (एकूण ४ पुरस्कार)	५,००० (प्रत्येकी)	१०,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. ९

मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धा - अंतिम फेरी

(रुपये)

अ. क्र.	पुरस्काराचे नांव	पुरस्काराचे स्वरुप	या विभागाच्या दिनांक १३ एप्रिल, २०१२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेली पुरस्काराची रक्कम	या शासन निर्णयान्वये अदा करावयाची पुरस्काराची वाढीव रक्कम
१	२	३	४	५
१	उत्कृष्ट नाटक	प्रथम	५,००,०००	७,५०,०००
		द्वितीय	३,००,०००	४,५०,०००
		तृतीय	२,००,०००	३,००,०००
२	दिग्दर्शन	प्रथम	७५,०००	१,५०,०००
		द्वितीय	५०,०००	१,००,०००
		तृतीय	२५,०००	५०,०००
३	नाटय लेखन	प्रथम	५०,०००	१,००,०००
		द्वितीय	३०,०००	६०,०००
		तृतीय	२०,०००	४०,०००
४	प्रकाश योजना	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
		तृतीय	१०,०००	२०,०००
५	नेपथ्य	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
		तृतीय	१०,०००	२०,०००
६	संगीत	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
		तृतीय	१०,०००	२०,०००
७	वेशभूषा	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
		तृतीय	१०,०००	२०,०००
८	रंगभूषा	प्रथम	२०,०००	४०,०००
		द्वितीय	१५,०००	३०,०००
		तृतीय	१०,०००	२०,०००
९	अभिनय (५ पुरुष आणि ५ स्त्री कलाकार = १०)	रोख रक्कम + रौप्य पदक (एकूण १० पुरस्कार)	२५,००० (प्रत्येकी)	५०,००० (प्रत्येकी)

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१/सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. १०

नाट्य निर्मिती संस्थांना सादरीकरण- नाट्य निर्मिती खर्च

(रुपये)

अ. क्र.	बाब	दिनांक ६ जुलै, २००६ व दिनांक १३ जानेवारी, २०१५ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेला खर्च	या शासन निर्णयान्वये मंजूर वाढीव खर्च
१	२	३	४
१.	महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य महोत्सव.		
	अंतिम फेरीत सादर करण्यात येणा-या १० नाटकांना व प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकास नाट्य महोत्सवात नाट्य प्रयोग सादर करण्याकरिता - निर्मिती खर्च		
१.१	मुंबईत नाट्य महोत्सव आयोजित केल्यास	३०,००० प्रत्येकी	६०,००० प्रत्येकी
१.२	मुंबई बाहेर नाट्य महोत्सव आयोजित केल्यास	६०,००० प्रत्येकी	१,२०,००० प्रत्येकी
२.	हौशी मराठी नाट्य महोत्सव :-		
२.१	प्राथमिक फेरीत नाट्यप्रयोग सादर करणा-या सर्व स्पर्धक संस्थांना - नाट्यनिर्मिती खर्च	३,००० प्रत्येकी	६,००० प्रत्येकी
२.२	अंतिम फेरीतील एकूण २१ नाटकांना नाट्य निर्मिती खर्च	५,००० प्रत्येकी	१०,००० प्रत्येकी
२.३	प्रथम पारितोषिक प्राप्त नाटकाला नाट्य महोत्सवात प्रयोग सादर करण्याकरिता नाट्य निर्मिती खर्च व मानधन	१०,०००	२०,०००
३	हौशी हिंदी नाट्य महोत्सव :-		
३.१	अंतिम फेरीत (एका केंद्रावर) नाट्यप्रयोग सादर करणा-या संस्थांना नाट्य निर्मिती खर्च (सर्व संस्थांना)	५,००० प्रत्येकी	१०,००० प्रत्येकी
३.२	प्रथम पारितोषिक प्राप्त नाटकाला नाट्य महोत्सवात प्रयोग सादर करण्याकरिता नाट्य निर्मिती खर्च व मानधन	१०,०००	२०,०००
४	हौशी संगीत नाट्य महोत्सव :-		
४.१	अंतिम फेरीत (एका केंद्रावर) नाट्य प्रयोग सादर करणा-या संस्थांना नाट्यनिर्मिती खर्च (सर्व संस्थांना)	५,००० प्रत्येकी	१०,००० प्रत्येकी
४.२	प्रथम पारितोषिक प्राप्त नाटकाला नाट्य महोत्सवात प्रयोग सादर करण्याकरिता नाट्य निर्मिती खर्च व मानधन	१०,०००	२०,०००

शासन निर्णय क्र. रानास्प ८६१६ / प्र.क्र. ९१ / सां.का.४ दिनांक : ०९ जानेवारी, २०१७ सोबतचे विवरणपत्र

विवरणपत्र क्र. १० (पुढे सुरु)

नाटयनिर्मिती संस्थांना सादरीकरण- नाटय निर्मिती खर्च व मानधन

(रुपये)

अ. क्र.	बाब	दिनांक ६ जुलै, २००६ व दिनांक १३ जानेवारी, २०१५ च्या शासन निर्णयान्वये देण्यात येत असलेला खर्च	या शासन निर्णयान्वये मंजूर वाढीव खर्च
१	२	३	४
५	हौशी संस्कृत नाटय महोत्सव :-		
५.१	अंतिम फेरीत (एका केंद्रावर) नाटय प्रयोग सादर करणा-या संस्थांना नाटयनिर्मिती खर्च (सर्व संस्थांना)	३,०००	६,०००
५.२	प्रथम पारितोषिक प्राप्त नाटकाला नाटय महोत्सवात प्रयोग सादर करण्याकरिता नाटय निर्मिती खर्च व मानधन	१०,०००	२०,०००
६	मराठी बाल नाटय महोत्सव :-		
६.१	प्राथमिक फेरीत ५ केंद्रावर नाटय प्रयोग सादर करणा-या स्पर्धक संस्थांना नाटयनिर्मिती खर्च (सर्व संस्थांना)	३,००० प्रत्येकी	६,००० प्रत्येकी
६.२	अंतिम फेरीतील नाटकांना नाटय निर्मिती खर्च (यात दिव्यांग बाल नाटय संस्थांचा समावेश आहे)	३,००० प्रत्येकी	६,००० प्रत्येकी
६.३	प्रथम पारितोषिक प्राप्त नाटकाला नाटय महोत्सवात प्रयोग सादर करण्याकरिता	३,०००	६,०००
